

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय,
निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी
५% आरक्षण

महाराष्ट्र शासन,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
शासन निर्णय क्रमांक: खेआक्ष-२७२५/प्र.क्र.१७/क्रीयुसे-२,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२
दिनांक: ०१ जुलै, २०२५

वाचा:

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीघो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक ०१ जुलै, २०१६,
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीघो - २००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १० ऑक्टोबर, २०१७

प्रस्तावना :-

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षणाबाबतचे सुधारीत धोरण संदर्भाधिन दि.०१ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयान्वये विहीत केले आहे. तसेच, दिनांक १० ऑक्टोबर, २०१७ च्या शासन निर्णयान्वये संदर्भाधिन क्र. १ शासन निर्णयासोबतचे "परिशिष्ट अ" रद्द करण्यात आले असून त्या ऐवजी "सुधारित परिशिष्ट अ-१" अन्वये क्रीडा विषयक अर्हता निश्चित केली आहे. तथापि, सदर शासन शुध्दीपत्रकातील क्रीडा विषयक अर्हता मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

उपरोक्त संदर्भ क्र. २ येथील शासन शुध्दीपत्रक अधिक्रमीत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयातील मुद्दा क्र.-२ क्रीडा विषयक अर्हता व सदर शासन निर्णयासोबतचे "परिशिष्ट अ" रद्द करून त्याऐवजी पुढील सुधारीत परिशिष्ट समाविष्ट करण्यात येत आहे.

सुधारित परिशिष्ट

१. गट -अ पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता:-

गट -अ साठी पात्र क्रीडा स्पर्धा	खेळ विषयक पात्रता	
	वैयक्तिक स्पर्धा	सांघिक स्पर्धा
१.अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा I) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा II) एशियन्स गेम्स III) जागतिक क्रीडा स्पर्धा IV) एशियन चॅम्पियशीप V) कॉमनवेल्थ गेम्स VI) कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप VII) युथ ऑलिम्पिक VIII) ग्रॅंडमास्टर (बुद्धीबळ)	महाराष्ट्राच्या खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान / सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळविणे आवश्यक/ग्रॅंडमास्टर	महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान / सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळविणे आवश्यक

२.पॅरॉलिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा:- I) पॅरॉलिम्पिक गेम्स II) पॅरा एशियन गेम्स III) वर्ल्ड पॅरॉलिम्पिक गेम्स	किताब /ऑलिम्पिक व पॅरॉलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग	
३. जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा:- I) जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा बोर्डाने आयोजित केलेले खेळ		
४.आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारा आयोजित जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा :- आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारा आयोजित केलेले खेळ		
५. ग्रॅन्ड मास्टर किताब		
टिप- उपरोक्त नमुद अ.क्र.१,३,४ या क्रीडा स्पर्धाना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धीबळ तसेच कबड्डी, खो-खो व मल्लखांब हे देशी खेळाचे ५% खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.)		

२. गट -ब पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता:-

गट -ब साठी पात्र क्रीडा स्पर्धा	खेळ विषयक पात्रता	
गट-अ पदाकरीता विहित केलेली खेळ विषय अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा		
१.अधिकृत आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गटातील:- I) ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप II) युथ कॉमनवेल्थ गेम्स III) कनिष्ठ गटातील एशियन चॅम्पियनशीप IV) कनिष्ठ गटातील कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप V) आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा (बुद्धीबळ)	वैयक्तिक स्पर्धा	सांघिक स्पर्धा
२. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गट I) भारतीय ऑलिम्पिक असोएशसन (IOA) आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (नॅशनल गेम्स) II) अधिकृत राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट)	महाराष्ट्राच्या खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व करताना / महाराष्ट्राचे / विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान / सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळविणे आवश्यक/अथवा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविणे आवश्यक	महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने / महाराष्ट्राच्या/विद्यापीठाचे संघाने प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान/सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळविणे आवश्यक/ऑलिम्पिक व पॅरॉलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग
३. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कनिष्ठ गट I)राष्ट्रीय ज्युनिअर गट अजिंक्यपद स्पर्धा		
४. पॅरा ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा I) पॅरा ऑलिम्पिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा		

५.राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा		
६.राष्ट्रीय ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा		
७. भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारे (साई द्वारे सन २००८-०९ ते २०१३-१४ कालावधीत आयोजित) १६ वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धा		
८. केंद्रीय क्रीडा मंत्रालयामार्फत भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारे आयोजित झालेल्या/ होणाऱ्या खेळो इंडिया युथ गेम्स		
९. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा		
१०. आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा		
(टिप: अ.क्र.१,२,३,५,६, ७, ८ व ९ या स्पर्धामधील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ,एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी, खो-खो व मल्लखांब हे देशी खेळ ५% खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.)		

३. गट - क पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता:-

गट - क साठी पात्र क्रीडा स्पर्धा	खेळ विषयक पात्रता	
गट-अ व गट -ब या पदकरीता विहित केलेली खेळ विषयक अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा		
	वैयक्तिक क्रीडा स्पर्धा	सांघिक क्रीडा स्पर्धा
१) राज्य स्तर वरिष्ठ क्रीडा स्पर्धा १) राज्यस्तर वरिष्ठ गटातील अजिंक्यपद स्पर्धा	राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे/राज्य स्तरावर संबंधित विभाग/जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान / सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळविणे आवश्यक	राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे/राज्य स्तरावर संबंधित विभाग/जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून संघाने प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान/ सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळविणे आवश्यक
२. राज्यस्तर कनिष्ठ गटातील अजिंक्यपद स्पर्धा		
३. राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा		
४. राज्यस्तर ग्रामीण व माहिला क्रीडा स्पर्धा		
५. भारतीय खेळ प्राधिकरण (साई) पुरस्कृत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे (सन २००८-०९ ते २०१३-१४ कालावधीत आयोजित) १६ वर्षाखालील राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा		
६. राज्यस्तर अंतरविद्यापीठ स्पर्धा (अश्वमेध)		
७. राज्यस्तर आदिवासी क्रीडा स्पर्धा		
८. राज्यस्तर पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा		
९. राज्यस्तर दिव्यांग क्रीडा स्पर्धा		

टिप- अ.क्र.१ ते ६ मधिल सर्व क्रीडा स्पर्धा मधिल खेळ हे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ,एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी, खो-खो व मल्लखांब हे देशी खेळाचे ५% खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.)		
---	--	--

४. गट -ड पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता:-

गट -ड साठी पात्र क्रीडा स्पर्धा	खेळ विषयक पात्रता	
	वैयक्तिक क्रीडा स्पर्धा	सांघिक क्रीडा स्पर्धा
गट अ/ब/क या पदाकरीता विहित केलेली खेळ विषयक अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा		
१. वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील सहभाग	वरिष्ठ गट स्पर्धेत सहभाग	वरिष्ठ गट स्पर्धेत सहभाग
२. पॅराऑलिम्पिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गटातील सहभाग		
टिप- अ.क्र.१ मधिल सर्व क्रीडा स्पर्धा मधिल खेळ हे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ,एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी, खो-खो व मल्लखांब हे देशी खेळ ५% खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.)		

२. तसेच, राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण साठी यापुर्वी निर्गमित केलेले शासन निर्णय व त्यातील तरतुदी तशाच लागू राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७०११९१०१९९६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुनिल पांढरे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल महोदयांचे प्रधान सचिव,

२. मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव,
३. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. विरोधी पक्षनेता विधानसभा/विधान परिषद यांचे खाजगी सचिव
५. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई,
६. अ.मु.स/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,
७. अ.मु.स. (क्रीडा) मंत्रालय मुंबई
८. सर्व विभागीय आयुक्त, (महसूल)
९. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई,
१०. आयुक्त, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे,
११. आयुक्त, (शिक्षण), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
१२. संचालक, शिक्षण (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
१३. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
१४. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई (पत्राने)
१५. लोकायुक्त, महाराष्ट्र, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई (पत्राने)
१६. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
१७. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
१८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१९. सर्व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा.
२०. निवडनस्ती (क्रीयुसे-२)